

मानाङ्क m. N. pr. des Verfassers des *Vṛndāvana* HAB. Anth. 462. Wohl fehlerhaft für मालाङ्क.

मानाङ्कुलमन्त्रात्मा (2. मान-श० + म०) n. N. eines Tantra Verz. d. Oxf. H. 104, a, 15.

मानानन्द (1. मान + शा०) m. N. pr. eines Autors eines Durgāmantra Verz. d. Oxf. H. 101, b, 19.

मानायन m. patron. von मन् (v. l. für मनस्) *gaṇa* शशादि zu P. 4, 1, 110. मानायन m. metron. von मनायी *gaṇa* गगादि zu P. 4, 1, 105.

मानायायनी f. zu मानायन *gaṇa* लोकितादि zu P. 4, 1, 18.

मानामक (1. मान + शा०) adj. *hochmüthig* VARĀH. Br. 19, 8.

मानिक von मानिन् in परिउत०.

मानिका s. u. मानक; मानित u. dem caus. von मन्.

मानितसेन (म० + सेना) m. N. pr. eines Fürsten WASSILJEW 53.

मानिता (von मानिन्) f. am Ende eines comp. 1) *das Voraussetzen bei sich*: व्यज्ञाने ज्ञानमानिता MBH. 14, 1000. — 2) *das Ehren*: मान्य० Spr. 3988.

मानित (wie eben) n. 1) am Ende eines comp. *das Voraussetzen bei sich*: अकृते कृतमानितम् MBH. 14, 1000. — 2) am Ende eines comp. *das Sichhalten für*: पुरुष० MBH. 1, 1685. — 3) *Hochmuth*: श० Bescheidenheit BHAG. 13, 7. KAUSH. UP. Einl. 2, 15. — 4) *das Geehrtheitwerden*: ये न मानितमिच्छन्ति मानयन्ति च पे परान् MBH. 12, 4071.

मानिन् (von मन् und 1. मान) 1) adj. a) *meinend, der Meinung seiend*: श्रयं लोको नास्ति पर इति मानी KATHOP. 2, 6. — b) *annehmend, ansehend* —, *haltend für*; am Ende eines comp. P. 6, 3, 36. VOP. 6, 11, 12. पूर्वनिमित्त० RV. PAIT. 11, 7. दर्शनोय० = दर्शनीया मन्यते P. 6, 3, 36, SCH. मन्त्रिका० 37, SCH. पञ्चमी० 38, SCH. — c) *bei sich voraussetzend, zu haben meinend*; am Ende eines comp.: शौरीय० R. 3, 39, 8. व्यज्ञाने ज्ञानमानितः MĀRK. P. 47, 20. PĀNKĀT. 4, 3, 198. अधर्मे धर्ममानितः BHAG. P. 4, 14, 23. दुर्बले च मुखमानितः 3, 10, 24. धाम० 11, 38. आप्य० KĀM. NITIS. 8, 60. अत्मः नमतामानी SPR. 3378. Vgl. मानिता 1. und मानिका 1. — d) *sich haltend für*, am Ende eines comp. P. 3, 2, 83. अतिवादि० MBH. 3, 10652. अनूचान० KHĀND. UP. 6, 1, 2. स्तेनस्तेनमानिनम् M. 8, 197. ईश० BHAG. P. 9, 4, 44. कृतार्थ० VID. 12. KATHĀS. 22, 95. दृष्ट० HARIV. 8435. धृष्ट० R. 2, 96, 43. पदु० SPR. 3110. परिउत० (s. auch bes.) MBH. 1, 1599. SPR. 3204. पुरुष० MBH. 3, 367, 3, 6094. R. 2, 109, 4. प्राज्ञ० (s. auch bes.) R. 2, 70, 10 (f.). प्राज्ञ० KATHĀS. 62, 171 wohl fehlerhaft. प्राप्त० MBH. 4, 899, 17, 67. SPR. 3317, v. l. सुभग० R. 2, 92, 25 (f.). DAÇAK. IN BENF. CHR. 193, 12. दीर्घकेशमानिनी ad P. 6, 3, 40. कठीमानिनी ad 41. ब्राह्मणमानिनी VOP. 6, 14. *erscheinend, geltend für*: दर्शनीयमानी चेत्रो मैत्रस्य SCH. zu P. 3, 2, 82, 83. तन्मानिन् AV. PRĀT. 4, 29. Vgl. मानित 2. und नरमानिनी. — e) *ehrend, hoch in Ehren haltend*: मधुमानिनीनाम् so v. a. der Gattinnen Madhu's BHAG. P. 4, 16, 36. Vgl. मानिता 2. — f) = मानवत् MED. n. 107. *eine hohe Meinung von sich habend, hochmüthig, stolt* MBH. 2, 1405, 5, 2546, 7, 1816, 13, 6505. HARIV. 13773. R. 4, 6, 10. परवृद्धिमत्सरि मनो हि मानिनाम् Cī. 13, 1. SPR. 2226, 2808. KĀM. NITIS. 17, 23, 33. KATHĀS. 5, 91, 11, 82, 38, 5, 53, 107 (f.). 73, 23. MĀRK. P. 123, 22. सदा मानी कुरुन्प्रति MBH. 1, 5536, 2, 2456. मानिनो धनतो नरः (पापतो रता): ed. Bomb.) *stolt auf ihren Besitz* 13, 6699. अति० R. 3, 24, 17.

R. ed. BOMB. 3, 33, 16. MĀRK. P. 125, 12. श० *bescheiden* MBH. 13, 6461, 14, 534. मानिन् *auf seine Ehre haltend, stolt* (in guter Bed.) SPR. 661, 1630, 1785, 3646 (der Löwe). 4348, 5177, 3223. KATHĀS. 54, 141, 63, 94. RĀGATAR. 4, 182, 670, 6, 204. मानिनो मानवे: BHĀTT. 19, 24. *hoch in Ehren stehend, hochgeachtet*: तेषां मां मानिनो भार्या सूतपुत्रः पदावधीत् MBH. 4, 473. fgg. VARĀH. BR. S. 17, 25, 101, 10 (= BR. 16, 10). BR. 12, 11. ईश० *im Kampfe* MBH. 7, 6832. मानिनी KUMĀRAS. 3, 53. RĀGH. 13, 38. MĀRK. 96. KATHĀS. 10, 34. BHĀG. P. 3, 14, 18. MĀRK. P. 72, 19, 109, 10, 11, 124, 23, 127, 4. An mehreren Stellen kann über die Färbung der Bedeutung gestritten werden. — g) adj. f. *grollend, schmollend* (mit dem Geliebten) AK. 2, 6, 1, 3, v. l. H. 307, SCH. VIKR. 118. SPR. 1219, 3160. KIR. 9, 36. PRĀB. 17, 12. GLT. 9, 2. VERZ. D. OXF. H. 123, a, 19. 129, b, 38. — 2) m. *Löwe* RĀGĀN. IM CKDR. — 3) f. मानिनी a) *eine best. wohlriechende Pflanze*, *— पात्री* (d. i. प्रियङ्कु) MED. — b) N. pr. einer Tochter VIDURASTHA's und Gattin RĀGJAVARDHANA'S MĀRK. P. 109, 10, 0. — c) *ein best. Metrum* WILSON; fehlerhaft für मालिनी.

मानिन्द m. N. pr. eines Astronomen Z. f. d. K. d. M. 4, 324. मनिन्द 313; vgl. IND. ST. 2, 231. — Vgl. मणित्य.

मानुतत्त्वय (von मनुतत्) m. patron. des Aikādaçāksha AIT. BR. 3, 30. सैमौपी ÇAT. BR. 13, 5, 2, 2. GOBH. 4, 6, 1. — Vgl. मानुतत्त्वय.

मानुष (von मनस्) VS. PRĀT. 2, 39. in den BRAHMĀNA oxyt. 1) adj. f. ई a) *menschlich*: विप्र० RV. 1, 72, 8, 2, 4, 3. तथा० 1, 123, 1. तन० 48, 11. कृष्ण० 59, 5. प्रना० VS. 11, 45. द्वातर० RV. 1, 133, 3. धी० 2, 2, 9. पुण० 2, 1, 103, 4. सत्वन० 131, 1. त्रत० 5, 66, 2, 6, 12, 2. पञ्च० 7, 2, 7. जनुम० 4, 1. TS. 1, 6, 8, 2. AIT. BR. 7, 18, 8, 11. ÇAT. BR. 1, 3, 1, 13, 8, 2, 21, 13, 8, 4, 7, 14, 3, 1, 9. ÅCV. GHJ. 1, 14, 7. वित० KHĀND. UP. 5, 3, 6. नामन्द० TAITT. UP. 2, 8. समाज०: 3, 10, 2. समवेदो देवदेवत्यो यजुर्वेदस्तु मानुषः। सामवेदः स्मृतः पित्र्यः M. 4, 124. लोक० BHAG. 4, 12. अहोरात्राणि ÇĀMK. ZU BR. ÅR. UP. S. 21. क्रिया० MBH. 13, 4773. आपद० RĀGH. 1, 60. आसुरी मानुषी देवी चिकित्सा सा त्रिधा मता (daher f. a branch of medicine, the administering of drugs and herbs bei WILSON) ÇĀBDĀK. IM CKDR. सर्ग० VERZ. D. OXF. H. 82, b, 17. भोगा० R. 3, 53, 3. देह० BHĀG. P. 10, 33, 37. द्रृप० MBH. 1, 5946, 3, 2584. तनु० BHAG. 9, 11. RĀGH. 16, 22. LA. (II) 87, 20. VERZ. D. OXF. H. 233, b, 24. वाच० DAÇ. 1, 24. गिर० MBH. 3, 2097. गन्ध० 1, 5933. मत्र० SUÇA. 1, 194, 8. गार्यार्थार्या० HARIV. 1961. नारी० R. 3, 34, 17. कन्या० MUIB. ST. 4, 319, N. 284. कर्मन० MBH. 13, 314. अहोरात्रे मानुषदेविके M. 1, 65. विधाने देवमानुषे 7, 205. MBH. 3, 2925, 2928, 13, 297 (देव० ed. BOMB.). — b) *menschlich* so v. a. *menschenfreudlich* NIR. 14, 37. INDRA RV. 2, 11, 10. AGNI 3, 9, 6. ÅPAS 6, 50, 7, 9, 63, 7. USHAS 7, 73, 2. MARUT AV. 7, 78, 3 (TS. v. l.). — 2) m. a) *Mensch* P. 4, 1, 161 (proparox.). AK. 2, 6, 1, 1. H. 337. HALĀJ. 2, 176. RV. 1, 25, 15, 37, 7, 84, 2. यज्ञिया०: मानुषा० 4, 1, 20. देवा०: मानुषा० 54, 3. ब्रह्मिम् मानुषायाम् 6, 18, 7, 10, 13, 2. यदमानुषीष्ट० मानुषी निष्पत्ते० 95, 8. VS. 6, 8. पञ्च० मानुषा०: RV. 8, 9, 2. — ÇAT. BR. 3, 6, 2, 21, 9, 5, 1, 54. M. 9, 284, 10, 86. MBH. 1, 5937. fg. 3, 2085, 2098, 2244. R. 4, 13, 1. ÇĀK. 104, 14. SPR. 2182. VID. 164. PĀNKĀT. 61, 10. HIT. 10, 20. AM Ende eines adj. comp. f. आ० KATHĀS. 43, 17 (अमानुषा द्वामा). — b) *Bez. der Zodiakalbilder Zwillinge, Jungfrau und Wage* (nebst ihren Unterabteilungen, den नवाश) VARĀH. BR. S. 100, 2; vgl. LAGRUG. 1, 11—13 in IND. ST.